



३१ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या वर्षाचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

CIN-L24223MH1946PLC005434

नॉंदणीकृत कार्यालय: कोकुयो कॅम्लिन लिमिटेड, ४८/२, हिल्टन हाऊस, सेंट्रल रोड, एम.आय.डी.सी., अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३.

भाग ९

(रु. लाखांत)

		लेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	लेखापरिशिष्ट	लेखापरिशिष्ट स्वायत्त		लेखापरिशिष्ट एकत्रित	
अनु. क्र.	तपशील	३१.०३.२०१५ रोजी संपलेले तीन महिने	३१.१२.२०१४ रोजी संपलेले तीन महिने	३१.०३.२०१४ रोजी संपलेले तीन महिने	३१.०३.२०१५ रोजी संपलेले वर्ष	३१.०३.२०१४ रोजी संपलेले वर्ष	३१.०३.२०१५ रोजी संपलेले वर्ष	३१.०३.२०१४ रोजी संपलेले वर्ष
१	प्रचलनांतून उत्पन्न अ) निव्वळ विक्री / प्रचलनांतून उत्पन्न (अबकारी कराव्यतिरिक्त) ब) इतर प्रचलनांतून मिळालेले उत्पन्न एकूण उत्पन्न (निव्वळ)	१६,२८८.८४ १७.५७ १६,३०६.४१	१०,८९३.९५ ३७.०६ १०,९३१.०१	१३,९४०.७८ २.९० १३,९४३.६८	५४,३०१.३७ ८६.५६ ५४,३८७.९३	४६,७६०.७७ ५३.७४ ४६,८१४.५१	५४,३०१.३७ ८६.५६ ५४,३८७.९३	४६,७६०.७७ २७४.७२ ४७,०३५.४९
२	खर्च (अ) वापरलेल्या मालाची किंमत (ब) व्यापारी साठ्याची खरेदी (क) उत्पादित माल, उत्पादनाधित माल व व्यापारी साठ्यामधील बदल (ड) कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी खर्च (इ) घसासा (फ) इतर खर्च एकूण खर्च	६,५०१.०४ ४,२०४.१६ (३५१.४९) १,५८६.४९ २८४.२१ ३६३६.४२	५,८४५.९० ३,०४६.५१ (२,३९८.८८) १,४४५.७८ २७१.१५ २,६४०.९२	५,७७३.०३ ३,८११.१८ (३६१.०३) १,४३८.५० २२२.४१ ३,०२१.३८	२२,६९०.३८ १३,१४७.२८ (१,४७६.५३) ६०३५.९३ १०९६.८४ १२२५५.३५	१८,२८३.६७ १२,१९३.८४ (३२५.५०) ५,४६६.१६ ८५७.२५ १०,८८२.३८	२२,६९०.३८ १३,१४७.२८ (१,४७६.५३) ६०३५.९३ १०९६.८४ १२२५५.५१	१८,२८३.६७ १२,१९३.८४ (३२५.५०) ५,४७९.९१ ८८६.१६ ११,१४१.५०
३	वित्तीय किंमत व असाधारण बाबीपूर्वीचा सर्वसाधारण कामकाजावरील नफा /(तोटा) (१-२)	४४५.५८	७९.६३	३०.२१	६३८.६८	(५४३.२९)	६३८.५२	(६२४.०९)
४	इतर उत्पन्न	१६९.३०	१८३.६०	२२७.७८	७६६.७३	५८२.०९	७६७.०७	५८२.०९
५	वित्तीय किंमती आणि असाधारण बाबींपूर्वीचा सर्वसाधारण कामकाजावरील नफा /(तोटा) (३+४)	६१४.८८	२६३.२३	२५७.९९	१४०५.४१	३८.८०	१४०५.५९	(४२.००)
६	वित्तीय किंमत	२७७.८०	२२८.७४	२४९.३२	९७७.२९	८७६.९७	९७७.२९	८७६.९७
७	वित्तीय किंमती नंतर परंतु असाधारण बाबींपूर्वीचा सर्वसाधारण कामकाजावरील नफा /(तोटा) (५-६)	३३७.०८	३४.४९	८.६७	४२८.१२	(८३८.१७)	४२८.३०	(९१८.९७)
८	असाधारण बाबी	-	-	४८५.३२	-	४८५.३२	-	-
९	सर्वसाधारण कामकाजावरील करपूर्व नफा /(तोटा) (७+८)	३३७.०८	३४.४९	(४७६.६५)	४२८.१२	(१,३२३.४९)	४२८.३०	(९१८.९७)
१०	करासाठी खर्च - चालू वर्षाचा प्राप्तीकर - किमान - प्रलंबित कर - मागील वर्षाचा प्राप्तीकर	- - - (९५.९३) -	- - - १४.८३ -	- - - (४५.७२) ०.९६	- - - (६४.२७) १.१०	- ०.०३ - (१६६.२९) १.१०	०.०३ - - (६४.२७) -	- - २४.०० (१६६.२९) १.१०
११	सर्वसाधारण कामकाजावरील करपश्चात नफा /(तोटा) (९-१०)	४३३.०१	१९.६६	(४३१.८९)	४९२.३९	(१,१५८.३०)	४९२.५४	(७७७.७८)
१२	असाधारण बाबी (करपश्चात निव्वळ रु.०/- काही नाही)	-	-	-	-	-	-	-
१३	कालावधातील निव्वळ नफा /(तोटा) (११-१२)	४३३.०१	१९.६६	(४३१.८९)	४९२.३९	(१,१५८.३०)	४९२.५४	(७७७.७८)
१४	संबंधितांचा नफा /(तोटा) मधील हिस्सा	-	-	-	-	-	१०.०३	-
१५	मायनॉरिटी इंटरेस्ट	-	-	-	-	-	-	-
१६	कर ,मायनॉरिटी इंटरेस्ट व संबंधितांचा नफा/(तोटा) मधील हिस्सा ह्या पश्चात निव्वळ नफा/(तोटा) (१३+१४+१५)	४३३.०१	१९.६६	(४३१.८९)	४९२.३९	(१,१५८.३०)	५०२.५७	(७७७.७८)
१७	भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १/- दर्शनी मूल्याचे)	१,००३.०४	१,००३.०४	१,००३.०४	१,००३.०४	१,००३.०४	१,००३.०४	१,००३.०४
१८	पून्मूल्यांकित राखीव निधी बगळता राखीव निधी (मागील आर्थिक वर्षाच्या ताळेबंदानुसार)	-	-	-	२०३०४.७४	१९,८५८.५५	२०३४९.१८	१९,८६६.८९
१९	प्रति समभाग मिळकत - मूळ (रु.) - सौम्यीकृत (रु.)	०.४३ ०.४३ (अवार्षिक)	०.०२ ०.०२ (अवार्षिक)	(०.६३) (०.६३) (अवार्षिक)	०.४९ ०.४९	(१.३३) (१.३३)	०.५० ०.५०	(०.८९) (०.८९)

भाग २: ३१ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या तिन व बारा महिन्यांची निवडक माहिती

[illegible]

	तपशील	३१.०३.२०१५ रोजी संपलेले तीन महिने
ब	गुंतवणूकदारांच्या तक्रारी तिमाहीच्या सुरुवातीला प्रलंबित तिमाहीमध्ये आलेल्या तिमाहीमध्ये निराकरण झालेल्या तिमाहीअखेर प्रलंबित राहिलेल्या	३ ० ३ काही नाही

टिपः

१ वरील निष्कर्ष लेखापरिक्षक मंडळाने पुनर्निरीक्षण केलेले तसेच दि. १४ मे, २०१५ रोजी भरलेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्यता दिलेले आहेत.

२. विभाग.

अ) कंपनी 'ग्राहकोपयोगी उत्पादने' या एकाच प्रकारच्या व्यवसायांत असून तिचे कार्यक्षेत्र भारत या एकाच भौगोलीक भागापुरते मर्यादित आहे.

ब) कंपनी आणि तिच्या उपकंपन्या व सहयोगी हे ग्राहकोपयोगी उत्पादने या एकाच प्रकारच्या व्यवसायांत असल्याने अकौटींग स्टॅंडर्ड नुसार विभागनिहाय निष्कर्ष देण्यांत आलेले नाहीत.

३. मागील कालावधीतील / वर्षातील रकमांची पुनर्मांडणी / पुनर्रचना जेथे जरूर पडेल तेथे चालू कालावधीला / वर्षाला अनुरूप करून घेतलेली आहे.

४. तिमाहीतील व वर्षांतल घडामोड हा एप्रिल २०१४ पासून लागू असलेल्या कंपनी कायदा २०१३ च्या शेड्यूल २ च्या तरतुदांनुसार आधारित आहे. यामुळे ३१ मार्च, २०१५ रोजीच्या नफ्या व तोटाच्या विवरणांमध्ये रु.२०.१५ लाख हा निव्वळ मालमत्ते व रु.१०१.५२ लाख हा वर्षाच्या कालावधीत निव्वळ अतिरिक्त घडामोड म्हणून दर्शविण्यात येत आहे. शिगम्य ज्युस मालमत्ते उपयोक्तित्व १ एप्रिल, २०१४ रोजी संपलेले आहे अशांनी त्या दिवशीची संपूर्ण निश्चीत किंमत ही कंपनी कायदा २०१३ च्या शेड्यूल २ प्रमाणे प्रारंभच्या शिल्लकीमध्ये मालकक म्हणून दर्शविली आहे.

५. दि. ३९ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या तिमाहीतील रकमा आणि मागील वर्षातील याच कालावधीच्या आर्थिक निकर्णात दर्शविलेल्या रकमा या पूर्ण वर्षाच्या लेखापरिशीत रकमा व आजतागायत प्रसिध्द केलेल्या त्या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतील तालनिक रकमा आहेत. शिवाय असल्या तिमाहीच्या शेवटपर्यंतच्या रकमा या लेखापरिशीत नसून फक्त पुनर्निश्ठाण केलेल्या आहेत.

६. लिस्टिंग ऑग्रिमेंटच्या कलम ४३ नुसार, अग्रहक्काच्या तत्वानुसार प्रदान केलेल्या समभागातून जमा रु.१०३२३.६६ लाख निधीचा विनियोग दर्शविणारा तपशील.

(रु. लाखांत)

तपशील	ईशूचा	आर्थिक वर्षात अंदाजे निव्वळ वापर			प्रत्यक्ष वापर
	एकूण आवाक	२०१४	२०१५	२०१६	
१. जमीन	१५६४.१०	१५६४.१०	-	-	१६२७.३२
२. ईमारत व बांधकाम क्षेत्र	५८३३.६०	११६६.७०	२९१६.८०	१७५०.१०	६५२.०९
३. कारखाना व मशीनरी	१३८५.३०	-	२७७.१०	११०८.२०	१७५.६३
४. साधारण व्यवसायासाठी	२०३७.७०	१०००.००	५००.००	५३७.७०	४७२.०९
५. ईशूचा खर्च	१७४.७०	१७४.७०			१६७.२३
एकूण	१०९९५.४०	३९०५.५०	३६९३.९०	३३९६.००	३९९४.३६

वरील फरक हा प्रकल्प स्थापनेच्या उशीरामुळे झालेला असून संकल्पीत ऑफरच्या हेतुमध्ये काहीही बदल झालेला नाही.

रकमेचा वापर प्रलंबित असल्याने निव्वळ अग्रीम रक्कम खाली दर्शविल्याप्रमाणे बँक ठेवीच्या रुपांत गुंतविण्यांत आली आहे.

(रु. लाखांत)

मुदत ठेवी व चालू खात्यांतील रक्कम	रु. ७,२२९.३०
-----------------------------------	--------------

9. संचालक मंडळाने समभागांवर लाभांशाची शिफारस केली नाही.

कोक्यो कॅम्प्लिन लिमिटेड करिता

चिन्ता वांटेकर

अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक

टिकाण : मुंबई

दिनांक : १४ मे, २०१५.

गंतवणकदारांच्या तक्रारीकरिता इ मेल पत्ता: investorrelations@kokuvocamlin.com

(मूळ इंग्रजी मसुद्याचे हे भाषांतर असून सर्व विवादांमध्ये मूळ इंग्रजी मसुदा प्रमाण मानण्यात येईल)